

RPG LIFE SCIENCES LIMITED Unit No. 208-213, B Wing, Bezzola Complex, Sion-Trombay Road, Chembur, Mumbai 400071, India Tel: +91-22-25292152-55

Fax: +91-22-25297423

May 22, 2020

The Manager
Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor,
Plot No. C-1, G- Block,
Bandra - Kurla Complex, Bandra (East)
Mumbai – 400 051.

BSE Limited
Corporate Relationship Department
25, P.J. Towers,
Dalal Street,
Mumbai 400 001.

Symbol: RPGLIFE

Scrip Code: 532983

Dear Sir/Madam,

Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account

Pursuant to Rule 6 of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, with respect to transfer of equity shares to Investor Education and Protection Fund Authority, please find enclosed copy of notice(s) published by the Company in Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) newspaper(s) on May 22, 2020 for the attention of shareholders of the Company.

Further, please note that the reminder letter will be sent to the shareholder(s) at the earliest possible, once the nationwide lockdown is lifted and normalcy is restored. Copy of the reminder letter is also enclosed.

The aforesaid individual reminder letter will be sent to those shareholders who have not claimed their dividends for seven or more consecutive years and whose shares are liable for transfer to IEPF Account as per Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules 2016, as notified and amended from time to time (collectively referred as "IEPF Rules").



RPG LIFE SCIENCES LIMITED Unit No. 208-213, B Wing, Bezzola Complex, Sion-Trombay Road, Chembur, Mumbai 400071, India Tel: +91-22-25292152-55 Fax: +91-22-25297423

The advertisement will also be made available on website of the Company at <a href="https://www.rpglifesciences.com">www.rpglifesciences.com</a>

Kindly take the same on record.

Thanking you,
Yours faithfully,
For RPG Life Sciences Limited

| Major Low & Low
Rajesh Shirambekar
Head – Legal & Company Secretary

SCIENCES MUMBAI 400 030.

Encl: as above

### **REQUEST FOR PROPOSAL**

Indian Overseas Bank (IOB) invites for the following: RFP Reference Number: RFP/ITD/003/20-21 DATED 21.05.2020

SUPPLY, INSTALLATION AND COMMISSIONING OF REDUNDANT MPLS CONNECTIVITY AT VARIOUS LOCATIONS OF THE BANK

The RFP document for the above tender is available in bank's e-tendering website https://iobtenders.auctiontiger.net & www.iob.in For RFP details and future

amendments, if any, keep referring to the above websites.

# पंजाब नैश्न्ल बैंक 🕒 punjabnational bank

hare Department, Board & Co-ordination Division, Plot No. 4, Dwarka Sector-10, New Delhi-110075 Email Id: hosd@pnb.co.in. Tel # 011-28044866

### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that Share Certificate(s) of the Bank mentioned below have been reported lost/misplaced/stolen and the registered holder(s) thereof claimant(s) thereto has/have requested for issue of duplicate share certificate(s):

Sr.	Name of	Folio	Certificate	Distinctive	No. of
No.	Shareholder(s)	No.	No.	No. of Shares	Shares
1.	Vijay Pratap Singh	0156053	8949	7296491- 7296990	500

In case any person has any claims in respect of the said shares/any objection(s) for the issuance of duplicate certificate(s) in favour of the above stated shareholder(s)/ claimant(s), he/she/they should lodge their claim or objection within 15 days of the date of publication of this notice. If within 15 days from the date hereof no claim is received by the bank in respect of the said certificate(s), duplicate share certificate(s) will be issued. The public is hereby cautioned against dealing in any way with the above

mentioned certificate(s).	For Punjab National Bank
Date: 21.05.2020	(Balbir Singh)
Place: New Delhi	Company Secretary

### TATA **TATA POWER**

The Tata Power Company Limited

(Corporate Contracts Department)
The Tata Power Company Limited, 2nd Floor, Sahar Receiving Station
Sahar Airport Road, Andheri East, Mumbai-400059

### CIN: L28920MH1919PLC000567 NOTICE INVITING TENDER

vendors for the following packages to be done for Tata Power distribution in Odisha						
Tender Enquiry No.	Work Description	Estimated	Tender	Last date and time		
		Cost/EMD	Participation	for Payment of Tender		
		(Rs.)	Fee (Rs.)	Participation Fee		
TPC/ENGG/ENQ	Rate Contract for					
020/20-21	Meter installation	32.00 Cr /				
	and Associated Servic	8.00 Lacs	Rs. 5000	03.06.2020 1500 Hrs		
	es in Odisha					
TPC/ENGG/ENQ/	Rate Contract for					
021/20-21	supply of 11kV & 33kV	1.69 Cr /				
	outdoor Vacuum Circu	4.20 Lacs	Rs. 5000	03.06.2020 1500 Hrs		
	it Breakers at Odisha					
TPC/ENGG/ENQ/	Rate Contract for					
022/20-21	supply of Power	3.02Cr/				
	Transformers33/11kV,	6.50Lacs	Rs.5000	03.06.20201500Hrs		
	12.5/16MVA along					
	with SITC of NIFPS					

For detailed tender, please visit Tender section on website https://www.tatapower.com Interested bidders to submit Tender Participation Fee and Authorization Letter before Last date and time as indicated above, after which link from Tata Power E-Tender system will be shared for further communication & bid submission. Please note that all future correspondence regarding the tender, bid submission, bid submission date extension etc will happen only through Tata Power E-Tender system. Also all future corrigendum's if any, to the said tender will be informed on Tender section on website <a href="https://www.tatapower.com">https://www.tatapower.com</a>

AX1/IT/RFP032020/IT

### **GOVERNMENT OF TAMIL NADU** Auction of 3 and 5 year Tamil Nadu

Government of Tamil Nadu has offered to sell by auction the Rs.1000.00 crore of new issue for 3 year and Rs.1000.00 crore of new issue for 5 year in the form of stock to the Public by auction for an aggregate amount of Rs.2000.00 crore. Securities will be issued for a minimum nominal amount of Rs.10.000/ and multiples of Rs.10,000/- thereafter. Auction which will be yield-based under multiple price format will be conducted by Reserve Bank of India at Mumbai Office (Fort) on May 26, 2020.

the sale will be allotted to eligible individuals and institutions subject to a maximum limit of 1% of its notified amount for a single bid as per the Revised Scheme for Non-competitive Bidding facility in the Auctions of State Government Securities of the General Notification (Annexure II). Under the scheme, an investor can submit a single bid only through a Bank or a

as stated below on May 26, 2020.

a) The competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System between 10.30 A.M. and 11.30 A.M.

on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System between 10.30 A.M. and 11.00 A.M.

expressed up to two decimal points. An investor can submit more than one competitive bid at different rates in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System. However, the aggregate amount of bids submitted by a person should not exceed the notified amount.

at Reserve Bank of India, Mumbai (Fort) or Chennai on May 27, 2020 before the close of banking hours.

by Reserve Bank of India at the auction. Interest will be paid half yearly on November 27 and May 27. The Stock will be governed by the provisions of the Government Securities Act, 2006 and Government Securities Regulations, 2007.

The stocks will qualify for ready forward facility.

For other details please see the notifications of Government of Tamil Nadu Specific Notification No.480(L)/W&M-II/2020 and

481(L)/W&M-II/2020 dated May 21, 2020.

Additional Chief Secretary to Government IPR/511/DISPLAY/2020 Finance Department, Chennai-9

# RPG LIFE SCIENCES LIMITED

Regd. office: RPG House, 463, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400 030. CIN: L24232MH2007PLC169354 Tel: +91-22-2498 1650; Fax: +91-22-2497 0127

E-mail: info@rpglifesciences.com; Web: www.rpglifesciences.com

TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO

This Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund Rules 2016, as notified and amended from time to time (collectively referred as "the IEPE Rules") in connection with the transfer of those equity shares to the Investor Education and Protection Fund (IEPF Suspense Account in respect of which dividends have not been claime

Company has allotted One Equity Share of face value of Rs.8/- each fully paid up for every One Equity Share of Rs.10/- each held pursuant to the Scheme of Arrangement dated December 14, 2007 and the said share certificate was returned by postal authorities due to insufficient/incorrect address & remained unclaimed with our Registrar and Transfer Agent, which remained unclaimed and subsequently transferred to "Unclaimed Suspense Account" of the Company "Company's Suspense Account") in accordance with erstwhile Clause 5A of the Listing Agreement (now Regulation 39(4) read with Schedule VI of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015) ("Clause 5A"). The concerned shareholders have either claimed their shares nor the dividend declared thereon since FY 2012-13. As per IEPE Rules their shares are also be liable to be transferred from the Company's Suspense Account to the IEPF Suspense Account. Accordingly, individual communication is being sent to all the concerned shareholders, whose share(s) are liable to be transferred to IEPF Suspense Account, at the earliest possible under COVID-19 pandemic situation, at their address available with the Company. The Company has already uploaded on its website www.rpglifesciences.com under the Section "Investors", details of such shareholders and their shares which are due for transfer to IEPF Suspense Account. The concerned shareholders are requested to refer the above website to verify the details of the shares liable to be

transferred to IEPF Suspense Account. Shareholders may also note that both the unclaimed dividends and

whose shares are liable to be transferred to IEPF Suspense Account may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of original share certificate(s) held by them for transfer to the IEPF and the original share certificate(s) held by the shareholders shall stand cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of

view to complying with the requirements as set out in the IEPF Rules transfer the shares to the IEPF Suspense Account by the due date as

per procedure stipulated in the said Rules. For claiming the unpaid/unclaimed dividend and/or unclaimed shares or in case you need any information/clarification, please contact Registrar and Share Transfer Agents of the Company viz. Link Intime

For RPG Life Sciences Limited

Rajesh Shirambekar

The Tata Power Company Limited invites tenders (2 part hidding) from eligible

at Odisha

## R.P.P INFRA PROJECTS LTD.

CIN: L45201TZ1995PLC006113

SF No. 454, Raghupathynaiken Palayam, Railway Colony Post, Poondurai Road, Erode - 638 002.
Tel +91 424 2284077; Fax: +91 424 2282077, E-mail:secretary@rppipl.com, www.rppipl.com **NOTICE TO SHAREHOLDERS** 

Notice is hereby given that 17th Extra Ordinary General Meeting (EGM) of the Company is Scheduled to be held on Friday, 12<sup>th</sup> June 2020 at 2.00 P.M at their registered office at S. F. No. 454, Raghupathynaiken Palayam, Railway Colony Post Poondurai Road, Erode, Tamilnadu - 638002 to transact the business as set forth in the Notice of the Meeting dated May 19, 2020. The proceeding of the meeting shall be deemed to be made through Video conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) mode in accordance with general circular no 14/2020 and 17/2020 dated 8th April 2020 and 17th April 2020 respectively issued by Ministry of Corporate Affairs (MCA Circular).

The Notice for convening the EGM is duly sent to all the Members at their respective E-Mail Address on 20-05-2020. Notice of EGM available on website of the company at www.rppipl.com. The Notice can also be accessed from the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and the EGM Notice is also available on the website of CDSL (agency for providing the Remote Voting facility) i.e. www.evotingindia.com.

The Company is providing remote e voting facility through Central Depositary services India Limited (CDSL) to the Members whose names appear in the register of Members as on Friday 05th June 2020 (Cut-off Date) may cast their vote electronically. The remote e-voting will be commences from Tuesday, 09th June 2020 at 9.00 A.M and ends on Thursday, 11th June 2020 at 5.00 P.M. The remote e-voting module shall be disabled by CDSL after 5.00 P.M on 11th June 2020. Only those Members/ Shareholders who will be present in the EGM through Video conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) mode and have not casted their vote through remote e voting shall be eligible to vote through e voting in the EGM.

A Member can opt for only one mode of voting i.e. either through remote e-voting or by E-voting system at the meeting. If a Member casts votes by both modes, then voting done through remote e-voting shall prevail and voting done in the meeting shall be treated as invalid

Any person, who acquires the shares of the Company and become member of the Company as on the Cut-off date i.e. 5th June, 2020 may obtain the login ID and password by sending the request at the email id helpdesk.evoting@cdslindia.com.

For any query or grievances in relation to e-voting, Members may write to / contact Mr. Muralitharan, Cameo Corporate Services Limited "Subramanian Building", V Floor, No.1, Club House Road Chennai – 600002, Phone: 044 28460390 or email: murali@cameoindia.com or Mr. A. Karthiswaran, Company Secretary & Compliance Officer of the Company at secretary@rppipl.com who will address the shareholder's grievances connected

For R.P.P Infra Projects Limited

Secretary

Place: Erode

A. Karthiswaran

## **Cummins India Limited**

Registered Office: Cummins India Office Campus, Tower A. 5th Floor, Survey No. 21, Balewadi. Pune 411 045 (INDIA) (CIN: L29112PN1962PLC012276) Phone: (020) 67067000 Fax: (020) 67067015 Website: www.cumminsindia.com E-mail: cil.investors@notes.cummins.com

(For transfer of equity shares of the Company to Investor

and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (and amendment thereof), ('the Rules'), notified by the Ministry of Corporate Affairs effective from September 7, 2016.

respect of which dividend has not been paid or claimed by shareholders for seven consecutive years or more in the name of IEPF Suspense Account

It is noticed from the records that certain shareholders of the Company have not encashed their dividends since 2012-13 (Final Dividend)and

IEPE on its website at www.cumminsindia.com Shareholders are requested to refer to the web-link http://www.cumminsindia.com/ investors/dividend to verify the details of unencashed dividends and the

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to the IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed by the Rules. In case of no valid claim in respect of equity shares is received from the shareholders, by August 31, 2020 or such other date as may be extended (if any), the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares to the IEPF by the due date as per procedure stipulated in the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unpaid dividend amount and equity shares transferred to the IEPF.

www.bseindia.com and www.nseindia.com

the Company at below mentioned address:

LINK INTIME INDIA PVT. LTD. C-101, 1st Floor, 247 Park L.B.S. Marg, Vikhroli (West),

Mumbai 400 083. Tel. No: (022) 49186270 Fax: (022) 49186060 E-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in

Tel: (020) 67067000 Fax: (020) 67067015 E-mail: cil.investors@notes. cummins.com For Cummins India Limited

**CUMMINS INDIA LIMITED** 

Cummins India Office Campus

Sd/-Ashwath Ram Managing Director DIN: 00149501

Making people's lives better by powering a more prosperous world

# **Business Standard**

on behalf of Business Standard Private Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC Mumbai, 400708 and M/s. Nai Dunia 23/4, 23/5, Sector-D, Industrial Area, J.K Road, Near Minal Residency, Bhopal

(M.P.)-462023, & Published at H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp

For Subscription and Circulation enquiries please contact: Ms. Mansi Singh Head-Customer Relations

Business Standard Private Limited. H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai - 400013 E-mail: subs\_bs@bsmail.in

## Overseas subscription

Business Standard does not associate itself with o stand by the contents of any of the advertisements accepted in good faith and published by it. Any claim related to the advertisements should be direct ed to the advertisers concerned.

Unless explicitly stated otherwise, all rights reserv by M/s Business Standard Pvt. Ltd. Any printir publication, reproduction, transmission or redisse ination of the contents, in any form or by any ans, is prohibited without the prior wr sent of M/s Business Standard Pvt. Ltd. Any such phibited and unauthorised act by any person

No Air Surcharge

### **VST INDUSTRIES LIMITED**

Regd. Office: Azamabad Hyderabad - 500 020 Phone: 91-40-27688000; Fax:91-40-27615336; CIN: L29150TG1930PLC000576, Email: investors@vstind.com, website: www.vsthvd.com

**EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2020

					(₹ in Lakhs)
SI. No.	Particulars	Current 3 months ended 31-03-2020 (Audited)	Corresponding 3 months ended 31-03-2019 (Audited)	Current Year ended 31-03-2020 (Audited)	Previous Year ended 31-03-2019 (Audited)
1a	Total Revenue from Operations	34969	29423	137042	118411
1b	Other Income	1228	1078	4736	3890
	Total Income	36197	30501	141778	122301
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	9413	8078	42025	35067
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and Extraordinary items)	9413	8078	42025	35067
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and Extraordinary items)	7061	5303	30409	22684
5.	Total comprehensive Income for the period [comprising profit for the period (after tax) and Other				

The above mentioned results is an extract of the detailed format of Audited Financial Results for quarter and year

ended 31st March, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations

and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Audited Financial Results for quarter and year ended 31st March, 2020 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com;

The above results of the Company have been audited by the Statutory Auditors, who have issued an unqualifie

PENNAR INDUSTRIES LIMITED

audit report

Place : Hyderabad

Date : 21st May, 2020

Comprehensive Income]

Reserves (excluding Revaluation Reserve)

Earnings per Share (EPS) (of ₹ 10/- each) (not annualised)

w.nseindia.com) and Company's website (www.vsthyd.com)

a) Basic and diluted EPS before extraordinary items

b) Basic and diluted EPS after extraordinary items

6 Equity Share Capital

## **□** HDFC

(CIN: L70100MH1977PLC019916)

NOTICE is hereby given that a Meeting of the Board of Directors of Housing Development Finance Corporation Limited ('the Corporation') is scheduled to be held on Monday, May 25, 2020 to inter alia consider and approve the audited financial results (standalone) of the Corporation for the quarter/year ended March 31, 2020 and the audited consolidated financial results for the year ended March 31, 2020, recommend dividend, if any, for the financial year 2019-20 and matters relating to the ensuing

The intimation submitted by the Corporation with the stock (www.hdfc.com), BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchange of India

Ajay Agarwal Company Secretary FCS: 9023 Place: Mumbai Date: May 21, 2020

# **MUMBAI EDITION**

Printed and Published by Sangita Kheora Limited and Printed at M/s. Dangat Media ndustrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi

Editor: Shyamal Majumdar

RNI NO: 66308/1996 Readers should write their feedback at feedback@bsmail.in

(Mumbai Edition Only)

DISCLAIMER News reports and feature articles in Business Standard does not take any responsibili

entity shall invite civil and criminal liabilities

meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, May 25, 2020 at 12.15 PM through Audio/Video conferencing facility hosted from HIL Limited, Level 7, SLN Terminus, Gachibowli, 500034, inter-alia to consider and take on record, among other matters, the Audited Financial Results (Standalone and **Consolidated)** of the Company for the quarter and year ended **March 31, 2020.** 

(CK BIRLA CROUP

**HIL LIMITED** 

CIN: L74999TG1955PLC000656

Regd. Off: Office No. 1 & 2, L7 Floor, SLN Terminus, Survey No. 133, Near Botanical Gardens, Gachibowli, Hyderabad - 500032, Telangana

Tel: 040-68249189, Website: www.hil.

**NOTICE** 

Pursuant to Regulation 47 (1) (a) of

the SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations 2015, notice is hereby given that a

In regard to the above, Trading Window was closed from March 31, 2020 will be open from May 28, 2020 for all the Designated Employees. The intimation sent to Stock Eychange is available at the website of the

on the website of National Stock Exchange and Bombay Stock Exchange For HIL Limited G. Manikandan
Place: Hyderabad (Company Secretary &
Date: 20.05.2020 Financial Controller)

Company www.hil.in/investors and

# NOTICE

HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LIMITED

Registered Office: Ramon House, H. T. Parekh Marg, 169, Backbay Reclamation, Churchpate, Mumbai -400 020. Tel. No.: 022 6176 6000
Website: www.hdfc.com E-mail: investorcare@hdfc.com Corporate Office: HDFC House, H. T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai -400 020. Tel. No.: 022 6631 6000

Annual General Meeting. and this Notice, is available on the website of the Corporation

Limited (www.nseindia.com) For Housing Development Finance Corporation Limited

Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai- 400013

Fax: +91-11-23720201

## or sms, SUB BS to 57007"

One year subscription rate by air mail INR 51765 : USD 725

Business Standard seek to present an unbiased pig ture of developments in the markets, the corporate world and the government. Actual developments can turn out to be different owing to circumstances beyond Business Standard's control and knowledge for investment or business decisions taken by read-ers on the basis of reports and articles published in the newspaper. Readers are expected to form the own judgement

DIN: 01307343 Date: May 21, 2020 Place: Hyderabad

## Corporate Identification Number (CIN): L27109TG1975PLC001919 Registered Office: 3<sup>or</sup> Floor, DHFLVC Silicon Towers, Kondapur, Hyderabad, Telangana Investor Service Telephone: +91 040 40061621 Fax: +91 040 40061618 Website: www.pennarindia.com Email: corporatecommunications@pennarindia.com Company Secretary and Compliance Officer: Mirza Mohammed Ali Baig Date: 20.05.2020 Post Offer Public Advertisement regarding completion of buy-back offer in compliance with Regulation 24(vi) of the Securities and Exchange Board of India (Buy-back of Securities) Regulations, 2018, as amended FOR THE ATTENTION OF THE EQUITY SHAREHOLDERS / BENEFICIAL OWNERS OF THE EQUITY SHARES OF PENNAR INDUSTRIES LIMITED

6690

1544

45.73

5140

1544

34.34

34.34

29991

1544

77165

196.93

196.93

For **VST INDUSTRIES LIMITED** 

Sd/-DEVRAJ LAHIRI

MANAGING DIRECTOR

DIN: 03588071

22621

1544

64859

146.90

146.90

This post offer public advertisement should be read in conjunction with the public announcement dated November 13, 2019 ("Public Announcement"), issued in connection with the buy-back. Unless specifically defined herein, capitalized terms and abbreviations used herein have the same meaning as ascribed to them in the Public Announcement.

Pennar

1. THE BUY-BACK Pennar Industries Limited ("Company") had announced the buy-back ("Buy-back") of fully paid up equity shares of face value of ₹ 5 (Rupees Five only) each of the Company ("Equity Shares"), from the open market through the stock exchanges using the electronic trading facilities of the BSE Limited ("BSE") and the National Stock Exchange of India Limited ("NSE") (collectively, referred to as "Stock Exchanges") in accordance with the provisions of Sections 68, 69, 70 and all other applicable provisions, if referred to as Stock Exchanges ) in accordance with the provisions of sections 6, 69, 70 and a torter applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 and the SEBI (Buy-back of Securities) Regulations, 2018, as amended, at a maximum price not exceeding ₹ 45 (Rupees Forty Five only) per Equity Share ("Maximum Buy-back Price") payable in cash for an aggregate amount not exceeding ₹ 4,000 Lakhs (Rupees Four Thousand Lakhs only) ("Maximum Buy-back Size does not include any other expenses incurred or to be incurred for the Buy-back like filing fees payable to SEBI, Stock Exchanges' fees, advisors' fees, public announcement, publication expenses, transaction cost viz., brokerage, applicable taxes such as

The Buy-back commenced on November 25, 2019 and closed on May 21, 2020. Till the closure of Buy-back, the Company had utilized approximately 55.91% of the Maximum Buy-back Size authorized for the Buy-back. The Buy-back committee of the Company decided to close the Buy-back with effect from closing of trading hours of May 21,

securities transaction tax, stamp duty, income tax, etc., and any other incidental and related expenses ("Transaction Costs"

2020 and intimated the Stock Exchanges on May 21, 2020. The total number of Equity Shares bought back under the Buy-back is 1.01.95.000 (One Crore One Lakh and Ninety Five Thousand). The Company has extinguished all Equity Shares bought back

**DETAILS OF THE BUY BACK** The total amount utilized in the Buy-back of Equity Shares is approximately ₹ 2,236.20 Lakhs (Rupees Two Thousand Two Hundred Thirty Six Lakhs and Twenty Thousand only) which excludes Transaction Costs. 2.2. The price at which 1,01,95,000 (One Crore One Lakh and Ninety Five Thousand) Equity Shares were bought back was dependent on the price a winter in N. 13-00 Cole Cole Card In the Buy-back period. The highest price at which the Equity Shares were bought back was ₹ 30.46 (Rupees Thirty and Paise Forty Six only) per Equity Share while the lowest price was ₹ 12.48 (Rupees Twelve and Paise Forty Eight only) per Equity Share. The Equity Shares were bought back at an average price of ₹ 21.93 (Rupees Twenty One and Paise Ninety Three only) per Equity Share. The prices are based on daily reporting issued by the Company's Broker and exclude Transaction Costs and have been rejuded to the persect pairs.

exclude Transaction Costs and have been rounded to the nearest paisa. The Equity Shares were bought in the dematerialized segment from the Stock Exchanges. As the offer for the Buy-back of the Equity Shares of the Company was from the open market through the Stock Exchange(s), the identity of shareholders from wl Equity Shares exceeding one percent of the total Equity Shares bought in the Buy-back is not known.

The capital Structure of the Company, pre and post Buy-back, is as under:		/3 in Labba
Share Capital	Pre Buy-back as on date of Public Announcement	(₹ in Lakhs) Post Buy-back
Authorized Share Capital:		
25,20,00,000 fully paid equity shares of ₹ 5/- each with voting rights	12,600	12,600
Series A: 5,00,000 cumulative redeemable preference shares of ₹ 100/- each	500	500
Series B: 4,00,00,000 cumulative redeemable preference shares of ₹ 5/- each	2,000	2,000
Issued, Subscribed and Paid-up Share Capital:		
15,23,57,231 fully paid equity shares of ₹ 5/- each with voting rights	7,617.86	7,108.11

| 15,23,57,231 fully paid equity snares of ₹ 5/- each with voting rights | (Post Buy-back: 14,21,62,231 Equity shares of ₹ 5/- each with voting rights) 3.2.

	(1 dot buy buok. 11,21,02,201 Equity dilated of Co, cust with veing light	10)						
<u>.</u>	The shareholding pattern of the Company, pre and post Buy-back, is as under:							
		ck*	Post Buy-back					
	Category of Shareholder		iber of ares	%	Number of Shares	%		
	Promoters and promoter group	5,36	6,86,278	35.24	5,36,86,278	37.76		
	Foreign Investors (Including Non-Resident Indians, FIIs, FPIs, Foreign Mutual Funds, Foreign Nationals)	1,87	7,34,501	12.30	0.04.75.050	00.04		
	Financial Institutions / Banks, Mutual Funds promoted by Banks / Institutions	1,80	,82,859	11.87	8,84,75,953	62.24		
	Others (Public, Bodies Corporate, etc.)	6,18	3,53,593	40.59				

As on November 12, 2019 MANAGER TO THE BUY-BACK

Board on November 12, 2019.

AXISCAPITAL AXIS CAPITAL LIMITED National Chritial Limited
1st Floor, Asis House, C-2 Wadia International Centre, P. B. Marg, Worli, Mumbai - 400 025, Maharashtra, India
Tel.: +91 22 4325 2183 Fax: +91 22 4325 3000

Contact Person: Mr. Sagar Jatakiya Email: pennar.buyback2019@axiscap.in Website: www.axiscapital.co.in

For further details, please refer to Company's website (www.pennarindia.com) and the websites of Stock Exchanges e www.hseindia.com and www.nseindia.com) DIRECTORS' RESPONSIBILITY As per Regulation 24(i)(a) of the Buyback Regulations, the Board of Directors of the Company accepts full responsibility for the information contained in this Post Offer Public Advertisement and confirms that it is true, factual and does not contain any misleading information. This Advertisement is issued under the authority of the Board in terms of the resolution passed by the

For and on behalf of the Board of Directors of Pennar Industries Limited Sd/-Sd/-P V Rao Aditya Rao Joint Managing Director DIN:03157581 Vice Chairman & Managing Director

Mirza Mohammed Ali Baig Company Secretary & Compliance Officer M. No.: ACS 29058

Sd/-

15,23,57,231 100.00 14,21,62,231 100.00

# **NOTICE TO SHAREHOLDERS**

**Education and Protection Fund (IEPF) Suspense Account)** This Notice is published pursuant to the provisions of Investor Education

The Rules, inter alia, contain provisions for transfer of all shares in

the same remained unclaimed for seven consecutive years [i.e. none of the dividends declared since 2012-13 (Final Dividend), has been claimed by the shareholder]. Adhering to the various requirements set out in the Rules, the required communication in this behalf is being sent, to the shareholders whose equity shares are liable to be transferred to IEPF Suspense Account, once lockdown is lifted and normalcy is restored. The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to

shares liable to be transferred to the IEPF Suspense Account

A copy of notice is available on the stock exchange websites at

In case the shareholders have any query on the subject matter, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agent and/or

Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045.

Place: Pune Date: May 21, 2020

agency (ies) for deployment of Project Management Units to undertake and support SIDBI's engagements at State level / with State Governments / U1 Administration for development of the MSME ecosystem.

For detailed information, please visit our website at www.sidbi.in or www.eprocure.gov.in/cppp. Last date for submission of bids is May 29, 2020 by 1700 Hrs.

Xsidbi Small Industries Development Bank of India (SIDBI) CORRIGENDUM

In continuation to advertisement for T002194550 dated March 12, 2020

and Corrigenda dated March 26, 2020, April 17, 2020 & May 06, 2020

SIDBI has issued corrigendum to the said tender for appointment of ar

एक परिवार एक बैंक

Head Office: "Lokmangal" 1501, Shivaji Nagar, Pune 411 005

Request for Proposal (RFP)

Bank of Maharashtra invites proposal from eligible bidders for Migration & Maintenance of Bank's E-Mail Messaging Solution on Public Cloud with Archival Facility & E-Mail Security. The details and tender document would be available from 20th May 2020 on Bank's website https://www.bankofmaharashtra.in in the Tenders Section. Bank reserves the right to cancel or reschedule the RFP process without

Deputy General Manager, Information Technology

**Government Stock (Securities)** 

The Government Stock upto 10% of the notified amount of

Primary Dealer. Interested persons may submit bids in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System

b) The non-competitive bids shall be submitted electronically The yield percent per annum expected by the bidder should be

The result of auction will be displayed by Reserve Bank of India on its website on May 26, 2020. Successful bidders should deposit the price amount of Stock covered by their bids by means of a Bankers' Cheque or Demand Draft payable

The Government Stock will bear interest at the rate determined

S KRISHNAN

INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) SUSPENSE ACCOUNT

by shareholders for 7 (Seven) or more consecutive years. Notice is also hereby given to those shareholders to whom the

unclaimed shares including all benefits accruing on such shares, if any, once transferred to IEPF can be claimed back from IEPF Authority afte following the procedure prescribed under the IEPF Rules. Shareholders may note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and unclaimed shares transferred to IEPF Suspense Account. Concerned shareholders, holding such shares in physical form and

issue of new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to the IEPF Suspense Account pursuant to the IEPF Rules. In respect of equity shares held by concerned shareholders in dematerialized form, the Company will initiate corporate action with respective Depositories to transfer these shares to IEPF Suspense Account In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by August 25, 2020, the Company shall, with a

India Private Limited, C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083, Tel. No.: 022- 49186000, Fax No. 022-49186060, Email id: iepf.shares@linkintime.co.in

*\$*≫*RPG* =

Place: Mumbai

Date : May 21, 2020

Head - Legal & Company Secretary



# गुरव समाजाला सरकारने न्याय देऊन आर्थिक सहाय्य करण्याची बंडू खंडागळे यांची मागणी

पेण, ता. २१ (प्रतिनिधी) : गेली अनेक पिढ्या संपूर्ण देशात राज्यात अनेक वर्ष बारा बलुतेदारांपैकी एक गुरव समाजातील पुजारी वर्ग शेकडो वर्षापासून राज्यात अनेक मंदिरांमध्ये देशातील राज्यातील घटक जो राज्यातील मंदिरांमध्ये पूजाअर्चा करून आपला उदरनिर्वाह करीत आला आहे आज राज्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती निम णि झाल्याने करोना रोगाची महामारी निर्माण झाली आणि संपूर्ण देश राज्य लॉक डाऊन परिस्थितीमध्ये बंद आहे. सुमारे १७ मार्च पासून राज्यातील सर्व मंदिरे तत्वतः बंद आहेत. राज्यातील प्रमुख देवस्थान सोडून प्रत्येक शहरात प्रत्येक गावात प्रत्येक खेडचात एक मंदिर त्या पेक्षा जास्त अनेक

रोजव

वाचा

दैविक

'मुंबई

लक्षदीप'

मंदिर आहेत

अनेक मंदिरांमध्ये अनेक समाजातील अनेक जातीची विशेष करून गुरव सम ाजातील प्रामुख्याने समाज बांधव आपापली पूजा-अर्चा करून मंदिरात मिळणाऱ्या उत्पन्नावर ती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात . काही मंदिर तर या बांधवांकडे संत रूपाने अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या दिवाबत्ती आणि पूजाअर्चा करण्याचं काम राज्यातील गुरव समाज इतर समाज बांधव करीत आहेत .आज खऱ्या अर्थाने राज्यातील सर्व घटकांची राज्य सरकार जबाबदारी घेत असताना महाराष्ट्र राज्यातील अशाच एका गुरव समाज वरती उपासमारीची वेळ खऱ्या अर्थाने निर्माण झाली आहे. गेली अनेक वर्ष महाराष्ट्र

≫

**MAHA**TRANSCC

RFx No. 7000016123

[Inclusive of all Taxes]

Taxes (For all above tender)

Tender No.: SRM Tender - 14/2020-2021

Name of Tender: Notice for 1st time

extension of SRM Tender for Providing

services of Skilled Labour as ITI certified

Operator for operation & Maintenance of

substations under EHV (O&M) Dn.

Dombivali under Zone I & Zone III for the

period from 01.06.2020 to 31.03.2021 Estimated Cost :- Rs. 64,89,125/

Tender Fee :- 500/- + 5% Applicable

EHV substation in shift duty at various

राज्यात अनेक संघटना गुरव समाजाच्या कार्यरत आहेत .त्या संघटनांच्या माध्यमातून अनेक समाजाचे नेते ते आपला समाजाचा प्रश्न समाजातील काही मूलभूत गरजा सातत्याने राज्य सरकारकडे मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत .परंतु आजमितीस अनेक सरकार आली गेली असताना अजून तरी राज्यातील गुरव समाज हा उपेक्षित राहिलेला आहे . आज गुरव समाजातील दानपेटी चा विषय, इनामी वर्ग देवस्थान ३ चा विषय, गुरव समाजाला ट्रस्टी मध्ये सामावून घेण्याबाबत, गुरव समाजातील शेतीसाठी पिक कर्ज, वसतिगृह,कायद्यामध्ये गुरव हाच पुजारी असा कायदा ,असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत .आज

परिस्थिती भयंकर असल्याने

**E-TENDER NOTICE** 

Online Downloading the Rfx:

Online Submission of the Rfx:

response opening date:

Price Bid Opening Date :

On or Before Dt. 28.05.2020, 23:59 Hrs

29.05.2020 at 10:00 Hrs. (If possible)

30.05.2020 at 10:00 Hrs. (If possible)

21.05.2020, 17:00 Hrs. to 28.05.2020, 23:59 Hrs.

Online Opening of the Techno Commercial

बेरोजगारी असल्यामुळे

MSETCL invites online bids (E-Tender) from reputed & registered contractors on Mahatransco

Website http://srmetender.mahatransco.in for the following Tender specification.

For further details visit our website :- http://srmetender.mahatransco.in

Note: All eligible Supplier / Contractors are mandated to get

enrolled on SRM ETenders (New) portal of MSETCL.

Contact Person: The Addl. Executive Engineer (O) Tel. No. 9820255082

अनेक गुरव पुजाऱ्यांना देवाची पूजा अर्चा करूनच आपले आयुष्य कौटुंबिक जीवन जगावे लागत आहे. तेही गेली अनेक दिवस मंदिरे बंद असल्याने बंद आहे. यानिमित्ताने महा विकास आघाडीच्या माध्यम ातून या सरकारने निश्चितच या गुरव समाजातील समाजाचे काही प्रश्न समजून घेऊन त्याला योग्य तो न्याय देऊन मंदिरातील पुजाऱ्याला आर्थिक सहाय्य देण्याची आता खरी गरज बनली

अन्यथा ज्या पुजार्याने अनेक पिढ्या आयुष्यभर देवाची मनोभावे पूजाकेली. त्यांना मोाविकास आघाडीच्या सरकारने निर्यात द्यावा अशी मागणी गुरव सम ाजाच्या वतीने बंडू खंडागळे यांनी केले आहे.

# कामार्ली परिसर करोना विषाणू बाधित क्षेत्र घोषित

पेण ता. २१ (प्रतिनिधी) : पेण तालुक्यातील मौजे कामार्ली येथे दोन व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहत असलेल्या मौजे कामार्ली ता.पेण येथील रा.जि.प.शाळा कामार्ली कडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यापासून मंगेश रघुनाथ मोरे यांचे घर ते सदानंद रघुनाथ मोरे यांचे घर ते पडीक पत्र्याची टपरी पर्यंतचा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील २८ दिवस (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे.

या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले

आहेत. या आदेशाचे उह्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५१ व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ७१, १३९ तसचे भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी सांगितले आहे.



have changed my name rom BALOO PAN-**DURANG to BALU PAN-DURANG ADOLE** as per Gazette No. M-19171276 Dtd. 05 Mar to 11 Mar 2020.

I have changed my name from **SHIVRAM BHAGA to** SHIVRAM BHAGA UGH-ADE as per Gazette No. M-19171256 Dtd. 5 Mar to

## आरपीजी लाईफ सायन्सेस लिमिटेड 🗸

नोंदणीकृत कार्यालय: आरपीजी हाऊस, ४६३ डॉ.ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई

**सीआयएन** : एल२४२३२एमएच२००७पीएलसी१६९३५४ ; दर: + ९१- २२- २४९८ १९५० : फॅक्स : + ९१ -२२- २४९७ ०१२७ वेबसाईट : info@rpglifesciences.com; ई - मेल : www.rpglifesciences.com

गुंतवणूकदार शिक्षण व सरंक्षण निधी (आयईपीएफ) गुढ खात्यामध्ये कंपनीचे समभागांचे हस्तांतरण

कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४ (६) कायदा सहवाचिता गंतवणकदार शिक्षण व सरंक्षण निधी प्राधिकरण (लेखा, परीक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ सूचित आणि वेळावेळी सुधारितनुसार (संयुक्तपणे आयईपीएफ नियम म्हणुन संदर्भ ) नुसार मागील ७ (सात) नियमित वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सलग वर्षा करिता भागधारकाद्वारे दावा न केलेले लाभांश संदर्भात सर्व शेअर्स हे गुंतवणूकदार शिक्षण व सरंक्षण निधी (आयईपीएफ) गुढ खातेयात हस्तांतरित करण्याबाबत सूचना देण्यात येत आहे.

येथे सुचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या भागधारकांना दिनांक डिसेंबर १४, २००७ रोजी व्यवस्था योजनेनुसार धारण रु १०/- प्रत्येकीचे एक समभागकरिता रु ८/- प्रत्येकी पूर्णपणे भरणा केलेले दर्शनी मुल्याचे १ समभाग वाटप करण्यात आले होते आणि सदर भागप्रमाणपत्र आमचे निबंधक व हस्तांतरण प्रतिनिधी यांच्याकडे अयोग्य /च्कीचा पत्ता यामुळे टपाल प्राधिकरणाकडून) परत देण्यात आले आणि ते अद्यापि दावा न केलेले आहेत आणि तदनुसार मेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्व्यारमेंट्स ) रेगुलेशन्स २०१५ चे अनुसुची ६ महवाचिता लिस्टिंग अग्रीमेंट (आता रेगुलेशन्स ३९ (४) ) चे पूर्वीचे खंड ५ए (खंड ५ एँ) नुसार कंपनीच्या दावा न केलेलं गृढ खाते (कंपनीचे गृढ खाते ) मध्ये हस्तांतरीत काण्यात आले आहे. मंबंधित भागधारकांनी वित्तियय वर्ष २०१२-१३ पासून त्यांचे शेअर्स वर दावा केलेला नाही तसेच घोषित झालेले लाभांश घेतलेले नाही. आयईपीएफ नियामुसार त्यांचे शेअर्स आयईपीएफ ा्ढ खात्यात कंपनीचे गुढ खात्यातून हस्तांतरीत होण्यास पात्र आहेत. तदनुसार सर्व संबंधित . गागधारकांनी , ज्याचे े शेअर्स आयईपीएफ गुढ खात्यात हस्तांतरित होण्यास पात्र आहेत न्यांना वैयत्तिक पत्र व्यवहार कंपनीकडे उपलब्ध त्यांच्या पत्त्यावर, कोविड -१९ महासाथीच्या गरिस्थिती शक्य तितक्या लवकरात लवकर करण्यात आलेला आहे. कंपनी अशा भागधारकांचे आणि आयईपीएफ गढ खात्यात हस्तांतरण्यास देय त्यांचे शेअर्स चेसर्वतपशील इन्व्हेस्टर सेक्शन अंतर्गत <u>www.rpglifesciences.com</u> वेबसाईट वर अपलोड केलेले आहेत. . संबंधित भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी आयईपीएफ गढ खात्यात हस्तांतरणास पात्र रोअर्सचे तपशील पडताळणीसाठी उपोरक्त वेबसाईटचा संदर्भ घ्यावा.

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, अशा वरील सर्व लाभासह दावा न केलेले लाभांश व द्मवा न केलेले शेअर्स असे दोन्ही, काही असल्यास, आयईपीएफ कडे हस्तांतरीत केल्यानंतरही आयईपीएफ नियमा अंतर्गत विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ) प्राधिकरण कडून पुन्हा दावा सांगता येईल. भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफ गृढ खात्यात हस्तांतरित केलेले दावा न केलेले शेअर्स व दावा न केलेली लाभांश रक्कम संदर्भात कंपनी विरोधात

ज्या संबंधित भागधारकांचे वास्तविक स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे. आणि आयर्डपीएप गृढ खात्यात ज्याचे शेअर्स हस्तांतरीत होण्यास पात्र आहेत अशा भागधारकांनी कृपया नोंद -ऱ्यावी की, नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणकडे शेअर हस्तांतरण उद्देशाकरीता त्यांच्या द्वारे धारण मळ भागप्रमाणपत्राऐवजी दय्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणातर त्यांचे नावे नोंद असलेले मुळ भागप्रमाणपत्र साहजिकच रद्द केले जातील आणि या पुढे ते व्यवहार योग्य नसतील. भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, कंपनीद्वारे या संदर्भात वेबसाईटवर अपलोड केलेले सर्व तपशील हे. आयईपीएफ, नियमानसार आयईपीएफ गढ खाते शेअर्स हस्तांतरण उद्देशाकरिता कंपनीद्वारे नवीन भागप्रमाणपत्र वितरण संदर्भांत योग्य सूचना समजण्यात यावी. डिमॅट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या संबंधित भागधारकाद्वारे धारण प्रमभाग संदर्भात कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार आयईपीएफ गृढ खात्यात) सदर) शेअर्स हस्तांतरणकरीता कंपनीद्वारे संबंधित डिपॉझिटरीसह आवश्यक ती कॉर्पोरेट कारवाई केली जाईल जर कंपनीला संबंधित भागधारकांकडून २५ ऑगस्ट, २०२० पर्यंत कोणताही पत्र व्यवहार प्राप्त न झाल्यास आयईपीएफ नियमात नूमुद सर्व आवश्यकतांची पुर्तता करून नियमात विहित प्रक्रियेनुसार अंतिम तारखेला आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतर केले जातील.

दावा न केलेले / देण्यात न आलेले लाभांश आणि/ किंवा दावा न केलेले शेअर्स वर दावा करण्याकरिता किंवा जर काही माहिती / सप्ष्टीकरण हवे असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंपनी निबंधक व भाग हस्तांतरण प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी १०१, २४७ पार्क, एल. बी. एस मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई -४०० ०८३, दूर : ०२२- ४९१८६०००, फॅक्स : ०२२-४९१८६००० ई-मेल : iepf.shares@linkintime.co.in.वर संपर्क करावा.

आरपीजी लाईफ सायन्सेस लिमिटेड करिता राजेश शिरांबेकर

ठिकाण : मुंबई दिनांक : मे २१, २०२०

*⋙RPG* 

# 11 Mar 2020.

नवी मुंबई महानगरपालिका

बांधकाम विभाग निविदा नम्मपा /बांधकाम विभाग/ 595 /2020-21

1011441 01030111 7414 1101 1401111 000 72020 21					
अ.	कामाचे नांव	अंदाजपत्रकिय			
क्र.		<b>रक्कम</b> (रू.)			
1	कोपरखैरणे येथे रेल्वे अंडरपास अंतर्गत गटारातील गाळ काढून अतिवृष्टीच्या काळात पंप प्रविणे.	04,04,417/-			
	ुः । । कोपरखैरणे विभागातील होल्डींग पाँडला ब्रीज नं.				
2	1 व 2 येथे एफ आर पी फलॅप गेट पुरविणे व	04,25,036/-			
	बसविणे.				
	कोपरखैरणे विभागातील होल्डींग पाँडला ब्रीज नं.				
3	3 व 5 येथे एफ आर पी फलॅप गेट पुरविणे व	03,96,138/-			
	बसविणे.				

या निविदेबाबतची विस्तृत माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmcgov.com व www.nmmc.maharashtra.etenders.in यावर दिनांक 22 /05/2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. संबंधित निविदाकारांनी याची नोंद घ्यावी.

कार्यकारी अभियंता (को./ठाबेर) जाक्र-नम्मपा/जसं/जाहिरात/1775/2020 नवी मुंबई महानगरपालिका

# स्थलांतरित कामगारानां गावाला पाठवण्याच्या नावाखाली लूटमार

मुंबई, ता. २१ : वसई, नालासोपारा, विरार भागात स्थायिक झालेले कामगार बेरोजगारीमुळे त्यांच्या मायदेशी जाण्यासाठी धडपडत आहेत आणि स्वतःला नेता म्हणनारे मजुराकडून अवैधपणे पैसे घेत आहेत, अशी तक्रार शक्ती जनहित मंच संस्था हे प्रकरण गृह मंत्रालय, महाराष्ट्र शासन, रेल्वे मंत्रालय आणि स्थानिक प्रशासकीय अधिका्यांना पत्राद्वारे कळवून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली

स्थलांतरित कामगारांना लॉकडाऊनमध्ये त्यांच्या गावी जायचे आहे. सरकारने यासाठी मोफत कामगार ट्रोनचीही व्यवस्था केली आहे. रेल्वे विभागाने आपले तिकिट काउंटर बंद केले आहे, परंतु काही लोकांनी तिकिट काउंटरचा व्यवसाय अवैध करून स्वतः चे खासगी कार्यालय सुरू केले आहे. हे सर्व काही अज्ञात ठिकाणी नाही तर मानपा विभाग समिती 'एफ' चे अध्यक्ष सरिता दुबे यांच्या कार्यालयाकडून रवि मिश्रा, आशिष, राजन आणि प्रदीप धीवार, अध्यक्षयांचे ड्रायव्हर मृत्युंजय सिंग आणि इतर अनेक कामगारा कडून ७५० ते हजार रुपये प्रति प्रवासी शुल्क आकारले जाते आणि अगदी लहान मुलांना पैसेही घेतले गेले.

संघटनेचे अध्यक्ष गंगेश्वर लाल श्रीवास्तव संजू आणि अनेक सामाजिक संस्था एकत्रितपणे प्रयत्न करत आहेत की हजारो मजुरांना त्यांच्या राज्यात मुक्त सरकार पाठविण्याची व्यवस्था केली जावी. त्यांचे म्हणणे आहे की अशा सक्तीच्या स्थलांतरितांकडून पुनर्प्राप्ती करण्यात गुंतलेल्या कोणत्याही व्यक्तीवर कारवाई केली पाहिजे. संघटनेचे कार्याध्यक्ष रामजतन गुप्ता यांनी बहुजन विकास आगाडीहून आलेल्या प्रभाग क्रमांक ६७ मधील नगरसेविका / सभापती सरिता दुबे आणि त्यांचे पती प्रमोद दुबे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आणि सांगितले की या प्रभागात केवळ अवैध वसुलीवर जोर देण्यात येत आहे. गावात मजूर पाठविण्याच्या नावाखाली बेकायदेशीर वसुली केली जात आहे, जी निंदनीय आहे. सरचिटणीस संजय सिंह म्हणाले की, अशा वाईट काळात

पक्षप्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी प्रवासी मजुरांना ल्टणा्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. म ात्र, त्यांच्या स्पष्टीकरणात अध्यक्षांचे पती प्रमोद दुबे म्हणाले की, हे सर्व त्यांच्याविरूद्ध कट रचले जात आहे.



### **CORRIGENDUM TO THE DETAILED PUBLIC STATEMENT PUBLISHED ON MARCH 24, 2020** FOR THE ATTENTION OF THE EQUITY SHAREHOLDERS OF

# ANGEL FIBERS LIMITED

Corporate Identification Number: L17200GJ2014PLC078738

Registered Office: Shivalik-2, Shop No.6, Nr. Pushkardham Temple, University Road, Rajkot 360005; Contact No.: +91 76220 22349/94267 85557 Email: info@angelfibers.com/cs@angelfibers.com; Website: www.angelfibers.com

This Corrigendum to the Detailed Public Statement is being issued by, Beeline Broking Limited ('Manager to the Offer'), on behalf of, Mr. Jitendra G. Raiyani ("Acquirer No. 1") and Mr. Rameshkumar Jivrajbhai Ranipa ("Acquirer No. 2") (Acquirer No. 1 and Acquirer No. 2 hereinafter collectively referred to as "Acquirers"), pursuant to the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and subsequent amendments thereto, ("Takeover Regulations") and SEBI Observation letter/email dated May 15 2020 in respect of the open offer ("Offer") to Acquire up to 6500000 Equity Shares of ₹ 10 Each Representing 26.00% of Equity Share Capital/Voting Capital of The Angel Fibers Limited ("Target Company") in accordance with the Securities And Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares And Takeovers) Regulations, 2011, as amended ("SEBI (SAST) Regulations, 2011") at a price of ₹ 9.00 (Rupees Nine Only) Per Equity Share ("Offer Price"), payable in cash. The Detailed Public Statement ("DPS") with respect to the aforementioned offer was published on March 24, 2020 in all the editions of Financial Express (English National Daily), Jansatta (Hindi National Daily), Mumbai Lakshadweep (Marathi Daily) and Financial Express (Gujarati Edition - Registered Office of Company Situated). SEBI's comments will be incorporated in the Letter of Offer ("LOF"). Capitalized terms used in this Corrigendum but not defined herein shall have the same meaning as assigned to them in the DPS. This Corrigendum is being issued in all the newspapers in which the DPS was published.

Sd/-

(Shri S.K. Fulari)

**Executive Engineer** 

E.H.V. (O&M) DN Dombivali

The shareholders of the Target Company are requested to kindly note the following information related to the Open Offer

A) The revised schedule of activities pertaining to the Offer is set forth below:

Bertierland	Original		Revi	ised
Particulars Particulars	Date	Day	Date	Day
Date of the Public Announcement (PA)	17 March 2020	Tuesday	17 March 2020	Tuesday
Date of publishing the Detailed Public Statement (DPS)	24 March 2020	Tuesday	24 March 2020	Tuesday
Last date for filing of Draft Letter of Offer with SEBI	01 April 2020	Wednesday	01 April 2020	Wednesday
Last date of a competing offer	21 April 2020	Tuesday	21 April 2020	Tuesday
Last date for receipt of SEBI observations on the DLOF (in the event SEBI has not sought clarifications or additional information from the Manager to the Offer)	28 April 2020	Tuesday	15 May 2020	Friday
Identified Date	30 April 2020	Thursday	19 May 2020	Tuesday
Last date by which the Letter of Offer will be dispatched to the Shareholders (Except the Acquirers and the Selling Shareholders) as on the identified date	11 May 2020	Monday	27 May 2020	Wednesday
Last date by which the recommendation of the committee of Independent Directors of the Target Company will be given and published	14 May 2020	Thursday	01 June 2020	Monday
Last Date for upward revision of the Offer Price/number of shares	14 May 2020	Thursday	01 June 2020	Monday
Date of Public Announcement for Opening the Offer in the newspapers in which the DPS was published	15 May 2020	Friday	02 June 2020	Tuesday
Date of Commencement of the Tendering Period (Offer Opening Date)	18 May 2020	Monday	03 June 2020	Wednesday
Date of Closing of the Tendering Period (Offer Closing Date)	01 June 2020	Monday	16 June 2020	Tuesday
Last date of communicating the rejection / acceptance and completion of payment of consideration or return of Equity Shares to the Public Shareholders	15 June 2020	Monday	30 June 2020	Tuesday

B) Settlement process has been initiated between "Shree Ganesh Cotton Industries" an operational creditor and Target Company in which first tranche of payment of Rs. 50.00 Lakhs (Rupees Fifty Lakhs) is already paid by Target Company out of the finalized settlement amount of ₹ 4,47,47,618 (₹ Four Crores Forty Seven Lakhs Forty Seven Thousand Six Hundred and Eighteen Only). The balance remaining amount i.e. ₹ 3,97,47,618/ (Three Crores Ninety Seven Lakhs Forty Seven Thousand Six Hundred and Eighteen Only) will be paid by the target company by September 24, 2020 and therefore till September 24, 2020, "Shree Ganesh Cottor Industries" will not be proceeding further against the target company in NCLT-Ahmedabad Bench for recovery

Due to initiation of the aforesaid settlement process, Acquirers have decided to waive the withdrawal condition as specified in clause (c) of sub regulation 1 of Regulation 23 of SEBI (SAST) Regulations, 2011 which was forming part of Detailed Public statement and Draft Letter of Offer. Consequently, the withdrawal condition wil now not be forming part of Letter of offer. "Shree Ganesh Cotton Industries" an Operational creditor will inform NCLT Ahmedabad bench about the initiation of aforesaid settlement process with Target Company.

C) In Sub-point No. 4) of Point No. IV Offer Price appearing in the DPS, offer price calculation should be considered as below;

Sr. No	Particulars	Amount in ₹
(a)	The highest negotiated price per share of the target company for any acquisition under the agreement attracting the obligation to make a public announcement of an open offer.	9.00
(b)	The volume-weighted average price paid or payable for acquisitions, whether by the Acquirers or by any person acting in concert with him, during the fifty-two weeks immediately preceding the date of the public announcement	Nil
(c)	The highest price paid or payable for any acquisition, whether by the Acquirers or by any person acting in concert with him, during the twenty-six weeks immediately preceding the date of the public announcement	Nil
(d)	The volume-weighted average market price of such shares for a period of sixty trading days immediately preceding the date of the public announcement as traded on the stock exchange where the maximum volume of trading in the shares of the target company are recorded during such period, provided such shares are frequently traded	Not Applicable as Equity Shares are Infrequently Traded
(e)	Where the shares are not frequently traded, the price determined by the Acquirers and the manager to the open offer taking into account valuation parameters including, book value, comparable trading multiples, and such other parameters as are customary for valuation of shares of such companies;	8.00
	Other Parameters	For the period ended September 30, 2019
	Return on Net-worth (%)	Negative
	Earnings Per Share (₹ per Share)	Negative
	Book Value Per Share (₹)	9.29

- D) SPA date should be read as March 17, 2020 instead of March 17, 202 appearing in DPS in sub-point No. 1 of Point VIII PROCEDURE FOR TENDERING THE SHARES IN CASE OF NON RECIEPT OF (LETTER OF OFFER) LOF.
- E) OTHER INFORMATION
  - 1. References to various dates as mentioned in PA/DPS/DLOF/LOF should be read as per revised activity schedule as mentioned above
  - 2. The Open Offer shall continue and shall be completed as per the schedule set out above and updated in the LOF to be sent to shareholders of the Target Company.
  - 3. All the other terms and conditions remain unchanged.
  - 4. The Acquirers accepts full responsibility for the information contained in this Corrigendum and also for the obligations of the Acquirers as laid down in Takeover Regulations.
  - 5. The PA, DPS, DLOF, Corrigendum and Letter of Offer will also be available on SEBI's website (www.sebi.gov.in) and on the website of Manager to the offer.

ISSUED BY MANAGER TO THE OFFER ON BEHALF OF THE ACQUIRERS MR. JITENDRA G. RAIYANI AND MR. RAMESHKUMAR JIVRAJBHAI RANIPA



## **BEELINE BROKING LIMITED**

CIN: U51900GJ2014PLC080598

SEBI Registration Number: INM000012546 Registered Office:- Office No. 1 to 3, Vishwa Complex, First Floor, Opp. Jain Derasar, Navrangpura, Ahmedabad- 380 009.

Merchant Banking Division: - 807, Phoenix Tower, Opp. New Girish Cold Drinks, Near Vijay Cross Road, Navarangpura, Ahmedabad - 380009 Tel. No.:+91 79 48405357/6357

E-Mail ID: mb@beelinemb.com, Website: www.beelinebroking.com Contact Person: Mrs. Khushbu Shah

Place: Ahmedabad Date: May 20, 2020



Regd. Office: RPG House, 463, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400 030. CIN:L24232MH2007PLC169354

Tel: 91-22-24981650 | Fax: 91-22-24970127 | Email: info@rpglifesciences.com | Website: www.rpglifesciences.com

May 21, 2020

Ref: Folio No./ DP- Cl	L ID:				
	IMPORTANT &	LIRGENT FO	R YOUR IN	IMEDIATE A	TTENTION

Dear Shareholder,

# Sub: Compulsory Transfer of Equity Shares of the Company held by you to the Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account

This is to inform you that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 and Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, ("said Rules"), the Company is mandatorily required to transfer all such shares in respect of which dividend(s) has not been paid or claimed for 7 (Seven) consecutive years or more to the Investor Education and Protection Fund ("IEPF") Suspense Account set up by the Central Government.

Our records indicate that you have not claimed/encashed the dividends for last seven consecutive years commencing from the unpaid dividend(s) for the financial year 2012-13 on Equity Shares held by you, details of which are given below:

Dividend for the year	Warrant No.	Amount (Rs.)
Final Dividend for the Year 2012-13		
Final Dividend for the Year 2013-14		
Final Dividend for the Year 2014-15		
Interim Dividend for the Year 2015-16		
Final Dividend for the Year 2016-17		
Final Dividend for the Year 2017-18		
Final Dividend for the Year 2018-19		

We request you to claim the above said dividend(s) due to you by making an application in the enclosed claim application format and send it to Registrar and Share Transfer Agent (RTA) of the Company, Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083, Tel. No.: 022-49186000, Fax No. 022-49186060, Email id: iepf.shares@linkintime.co.in on or before Tuesday, August 25, 2020.

The claim application should feature your Folio No. or DP Id - Client Id, Contact No., Email Id and should be supported with the self-attested copies of:

- a) PAN Card as Identity Proof of all holders;
- b) Any one of Address Proof of First holder: Aadhar Card, Passport, Electricity bill or Landline telephone bills (not older than 3 months).

In case we do not hear anything from you by Tuesday, August 25, 2020, we shall, as per the requirements of the said Rules, transfer your shares to IEPF Suspense Account as per the procedure stipulated in the said Rules, without any further notice.

The shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to the IEPF suspense account, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificates(s) held by them for the purpose of transfer of shares to the IEPF suspense account as per the said Rules and upon such issue, the original share certificate(s), which are registered in their name, will stand automatically cancelled and will be non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website in this regard shall be deemed as adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to the IEPF suspense account pursuant to the said Rules.

The shares of the shareholders holding shares in dematerialized form will be debited from their respective demat account for the purpose of transfer to IEPF.

Please note that the shares once transferred to IEPF suspense account, such shares including dividends and other benefits accruing thereon can be claimed from IEPF Authority after following the procedure prescribed under the said Rule. An application in this regard can be made to the IEPF Authority in Form IEPF-5, as prescribed under the said Rules, which is available at IEPF website i.e. www.iepf.gov.in

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF Authority pursuant to the said Rules.

In case you need any further information/clarification or assistance, please feel free to contact the Secretarial department of the Company at its Registered Office or RTA of the Company at the address provided above.

Thanking You,

Yours Sincerely,
For RPG Life Sciences Limited

Sd/-

Rajesh Shirambekar Head – Legal & Company Secretary